

उल्हासनगर महानगरपालिका

167

उमपा / करवि / यु.4 / 23
टोकन क्र. 41202300010906
दिनांक -20/06/2023

सादर

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. 29CO019062800

अर्जदार यांनी दिनांक 16/06/2023 रोजी श्री. जेठो चंदीराम सोमई, पत्ता- ब्लॉक सी-३५/३९, आशा सोसायटी समोर, उल्हासनगर ३ मालमत्ता क्र. 29CO019062800 महानगरपालिका कर आकारणी नोंदवहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेकरीता अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार महापालिका कर आकारणी दफ्तरी नोंदवहीत सोमई टी. चेलाराम या नावाची नोंद असून मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ.


तरी अर्जदार यांनी आपल्या नावाची नोंद करणेकरीता अर्जासोबत सादर केलेले कागदपत्राचा तपशिल खालीलप्रमाणे.

- १) कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२३-२४ करिता
- २) श्री. टोपणदास चेलाराम सोमई व श्री. चंदीराम चेलाराम सोमई यांचे मा. दुय्यम निबंधक यांच्याकडील नोंदणीकृत केलेले खरेदी खत क्र. ९८८ दिनांक १६/०५/१९७९
- ३) श्री. चंदीराम चेलाराम सोमई व श्री. जेठो चंदीराम सोमई यांचे मा. दुय्यम निबंधक यांच्याकडील नोंदणीकृत केलेले खरेदी खत क्र. १७९४ दिनांक २९/०५/१९९८
- ४) अर्जदाराचे प्रतिज्ञा पत्र सादर



लिपीक

उपरोक्त कागदपत्रान्वये मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 29CO019062800 अन्वये नोंद असलेल्या मिळकती करिता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर भरण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून श्री. जेठो चंदीराम सोमई या नावाची नोंद वर्ष २०२३-२४ पासून करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.


कर निरीक्षक


उप-कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	570/-
Receipt No.	131888/1320
Date	3006
Sign	


कर निर्धारक व संकलक



No. UMC:TD:UNIT- 4 : 15 : 23
Register No. 41202300010906

Date 30/06/2023
Sr. No. 29/0694

To,

Mr. Jetho Chandiram Somai

Blk. C-35/39 Opp. Asha Society
Ulhasnagar- 421003

Sub : Mutuation of Entry as a **Owner** in respect of Property bearing Sr.
No **29/0694** of Mpl. Assessments Register.

Ref : Your Notice Dated: **12/06/2023**

Sir,

Your name has been entered in place of **Mr. Somai T. Chellaram** under Ward
No. **29** Prop.No. **29CO019062800** as a person primarily liable to Property Tax.

The Entry in the assessment book is mutuited on the basis of the following
documents.

- | | | |
|--|--|---|
| 1. Copy of sale deed & Index – II Registered with Registrar of assurance | No. 0988/1979
1794/1998 | Dt 26/04/1979
29/05/1998 |
| 2. Conveyance Deed (CD) | No.----- | Dt ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No.----- | Dt ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 7. Release deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No.----- | Dt ----- |
| 9. Death Certificate of deceased | No.----- | Dt ----- |
| 10. Indemnity bond / Relinquishment of rights | No.----- | Dt ----- |
| 11. Objection Notice published in the News paper Namely | No.----- | Dt ----- |
| 12. Registered Will | No.----- | Dt ----- |
| 13. Probate of will | No.----- | Dt ----- |
| 14. Heir ship Certificate issued by competent court | No.----- | Dt ----- |
| 15. Unregistered Instrument attested by Notary namely | No.----- | Dt ----- |

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation